

संस्कृतीने आजपर्यंत अनेक रिथत्यंतर घेतलीत अनेक वळणे घेत, अनेक बदल स्वीकारत, नवे पचवीत ती हस्तांतरीत होत राहिली आहे. संस्कृतीच्या माध्यमातून माणूस स्वतःची जीवन पद्धती ठरवत असतो. आणि या जीवन पद्धतीला अनुसरुनच ज्ञान, तत्वज्ञान, व्यवहार, इ. करण, अनुकरण ठरलेले असते त्याच प्रमाणे ही एक सहजपणे सामूहिकतेचे रूप घेत असते. एक समग्र भूप्रदेश आणि तेथील सर्व समाज आपसुकपणे या जीवनपद्धतीच्या प्रवाहात निष्ठा, श्रद्धा आणि प्राणपणाने चालता होतो, जगत राहतो व हाच वसा आणि वारसा पुढील पिढ्यांकडे ही सहजरित्या हस्तांतरित करत राहतो. या जीवन पद्धतीच्या, कलेच्या, साहित्याच्या पातळीवर व्यक्त होता येते त्याला भाषा लिहिते, बोलते करण्याचा प्रयत्न करते. भाषा सुधाहा त्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असतोच असतो. मग तिच्या अविष्काराच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. कथा, कविता, नाटक, निबंध, अशा कितीतरी रचनाबंधातून त्या त्या जीवन पद्धतीला चिंतन, मंथन, मनोरंजनाच्या पातळीवर पुन्हा पुन्हा नव्या रूपात साकारले जात असते. आणि ही प्रक्रिया निरंतर चालणारी असते. एका अर्थी सर्व भाषिक समाज हा अनुभव देण्या – घेण्याच्या क्षेत्रातला या प्रक्रियेचा साक्षीदार असतो यात वाद नाही.

मानवी संस्कृतीचा जसजसा विकास झाला तस तशा माणसाच्या गरजाही अमर्याद व्हायला लागल्या. आणि त्या पूर्ण करायला माणूस स्वतः अपुरा पडू लागला. यातुनच वस्तु–व्यापार पद्धती आमलात आली. मग पुढे वेळ आणि कौशल्याधारीत क्षेत्रांची निवड करायला सुरवात झाली. यालाच तर व्यापार म्हटले जाऊ लागले. हीच संकल्पना 90 च्या दशकात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्यावर जागतिक व्यापाराचे मुलगुत तत्व बनली व सा—या जगातच या जागतिकीकरणाने आपला दबदबा निर्माण केला. जागतिकीकरण ही प्रक्रिया निवळ आर्थिक असली तरी त्यायोगे संस्कृतीची अपार घुसळण झाली आणि नवीन आचार, विचारांची संस्कृती उदयास येऊ लागली आणि या नव संस्कृतीत एक नवा वर्ग माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर नव्या माध्यम कांतीसाठी सज्ज होऊ लागली. मग तिथे भाषा सुध्दा ‘ग्लोबल’ (जागतिक) व्हावी / असावी असा प्रश्न उभा राहतो. कारण जीवनाच्या सर्वच क्षेत्राला जागतिकीकरणाने पुर्णतः व्यापून टाकले आहे. “जागतिक अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडणे अशा स्पष्ट अर्थाने आज तिचा विचार केला जातो. जागतिकरणाच्या प्रक्रियेत आज प्रत्येक देशाने आपली आर्थिक बंधने सैल करून जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था, व्यापारी अवस्था खुली करणे अभिप्रेत असले तरीही जगाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवहारांना एका सुत्रात गुंफणे हा जागतिकीकरणाचा खरा मतितार्थ आह, कारण आर्थिक ही प्रक्रिया अशी आहे की, ती जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. जागतिकीकरणाच्या या नव्या अर्थकारणामुळे सगळे जग झापाटयाने बदलते आहे. म्हणूनच जागतिकीकरणाचा संबंध केवळ आर्थिक बाबीशी न लावता तो जीवनाच्या इतर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राशी जोडावा लागतो.”<sup>1</sup> माणसाच्या कुवतीपेक्षा विचारांची, ज्ञानाची तंत्रज्ञानाची महती वाढत गेली आणि जगाच्या पाठीवर काय ? हा प्रश्न उभा राहू

लागला तेव्हा जागतिकीकरणाची व्याप्ती लक्षात यायला लागते. हळूहळू जुने जाऊन नवाने त्यांची जागा घेणे, ज्ञानाच्या, आचरणाच्या, विचारांच्या नव्या पद्धती स्वीकारणे आणि जागतिक रसांवर थेटपणे रवतःराह भिडणे यालाच तर जागतिकीकरण म्हणता येण्यासारखे आहे. तेव्हा माणूस जगण्या रोवत आर्थिक व्यवहारा बरोबरच अनेक क्षेत्राचा परस्पर संबंध लावतो तेव्हा ही प्रकिया वेगाने पुढे यायला लागते. मग तुमवे आमचे सारे क्षेत्र पिळून, घुसळून निघते. तेव्हा आपोआपच नव्याच्या शोधार्थ, नव्याच्या संकल्पनार्थ, नव्या कल्पना, नव्या पद्धती समोर येतात आणि मग सुरु होतो आपला जागतिकीकरणाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवहार.

साहित्य या अशा प्रवर्तनात नेहमीच उद्बोधन प्रबोधनाचे काम करत आलेले आहे. या जागतिकीकरणाच्या पातळीवर देखील हीच भुमिका साहित्याने घेतल्याचे दिसते. तसेच आधुनिक काळालाच तंत्रज्ञान युग म्हणूनही संबोधले जाऊ लागले. माणूस माध्यमाच्या अनेकविध वापरातून जगाशी जवळीकता साधू लागलो. त्याचा काही फायदा ही झाला तसा तोटाही. जगाशी कायम जोडून रहायचं तर माध्यमे कशी आसपास असायला पाहिजेत. असं प्रत्येकाला वाटायला लागलं आणि त्यामुळे माणूस माध्यमांवर खार होऊन जग निरखू लागलं. मग आपसुकच माध्यमांचे महत्व वाढू लागले. मिडीया या सर्वाना एकत्रितपणे खत -पाणी घालू लागला त्यामुळे समाज माध्यमे ही एक नवी संकल्पना उदयास आली. मोबाईल, नेट, फेरावुक, वॉटसऑप इ. अशी अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आज सर्वश्रुत झाली. ती सर्वाच्या हातात अगदी सहज उपलब्ध होऊ लागली. पण वर्तमानपत्रे, दूरदर्शन, चित्रपट, संगीत ही माध्यमेही आपल्या प्रारुपात बदल करून इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या सर्वांस वापर करू लागली. पण एकेकाळी मध्यम वर्गासाह अनेकांच्या मनोरंजनाचे रंजक, चर्चक माध्यम म्हणून चित्रपटाने नावलौकीक मिळवला होता. तोही काही अंशी आहे तसाच आहे फक्त आशय विषयानुसार त्याकडे रसिक वर्ग आकर्षिला जाऊ लागला. त्याचीही वर्गवारी सुरु झाली. जागतिकीकरणाच्या सपाट्यातून सर्वसामान्यांची अभिरुची, विचार करण्याची पृष्ठती बदलली गेली. मग चित्रपटानेही स्वतःच्या कक्षा विस्तारायला सुरवात केली. यात मग अनेक नव्या कल्पना संकल्पना अंतर्भूत होत गेला. चित्रपट-पटकथांनी साता समुद्रा पार आपल्या चित्रात्मकतेला रसिक-प्रेक्षक मिळवला यातुनच अनेकानेक नव्या विषयांना -नव्या आशयांना घेऊन जाणिव पूर्वक चित्रपटांची निर्मिती केल्या जाऊ लागली. आणि हे चित्रपट क्षेत्राला आर्थिक, सामाजिक पाठवळच ठरले. हे एकंदरीत कोणत्याही भाषेतत्या, प्रांतातल्या चित्रपट क्षेत्रात घडले. यातच मराठी चित्रपट क्षेत्रही ही मागे राहिले नाही. केवळ मनोरंजन, सहजता आणि साधेपणा हे पूर्वीचे वैशिष्ट्ये मराठी चित्रपटाने देखील सोडून दिले आणि जागतिक स्तरावर आपल्याला टिकायचे असेल तर रसदर, कसदर आशय घेवून नाविण्यपूर्ण पृष्ठतीने सादरीकरण करणे सुरु केले. म्हणूनच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांनी रवतचा एक वेगळा रसिक-प्रेक्षक वर्ग केले. म्हणूनच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांनी निर्माण करण्यात यशस्वीता मिळवली आहे.

निर्माण करण्यात यशस्वीता मिळवला आहे. पौराणिक, नाट्यात्म पातळीवर सुरु झालेली मराठी चित्रपट सृष्टी आज जागतिक दर्जाची झाली आहे. जोगवा, श्वास, नटसप्राट, नटरंग, सैराट इ. मराठी चित्रपटांनी वेगवेगळ्या प्रातांत, देशात नविन रसिक - प्रेक्षक आकर्षित केला आहे. नव्या तंत्रज्ञानाने, नव्या अभिव्यक्तीस मराठी चित्रपट आज एका वेगळ्या उघीवर पोहचला आहे. 'श्यामची आई' ने मिळवलेला यशोशिखराचा टप्पा हे मराठी चित्रपट आज वेगवेगळ्या पातळीवर व्यापक करण्याचा निश्चितच प्रयत्न करतांना दिसतात आणि हे सारे श्रेय जाते चित्रपट

पटकथेच्या कसदार पणाला. नवा विषय—नवी अभिव्यक्त आणि त्यात असलेला विषय—आशयाचा सकसपणा हेच या काळाचे चित्रपटांचे विशेष मराठी चित्रपटाने देखील जबाबदारीने स्वीकारल्याचे दिसते. केवळ मनोरंजन हा दृष्टिकोन आत्ताच्या काळात चित्रपटाला लागु पडत नाही म्हणूनच कथानक तिथ महत्वाची भूमिका निभावते आणि हे सकस कथाबीज मराठी साहित्याने मराठी चित्रपटांना पुरविलेले आहे. अगदी सुरवातीपासूनच मराठी साहित्याने चित्रपटांना विषय पुरवले आहेत. कादंबरी, नाटक यांची मराठी साहित्यात समृद्ध परंपरा आहे. कलाकारही अगिनयात कुठे कमी पडायचे नाहीत तरीही मधल्या काळात सादरीकरणाचा जुना पॅटर्न, अत्यंत साधेपणा, संवादाची सहजता इ. गोष्टीमुळे मराठी सिनेमा गर्दी खेचून आणू शकला नाही. ठराविक रसिक प्रेक्षकांच्या पलिकडे नवं काही साध्य करता आलं नाही. पण आज मराठी चित्रपट क्षेत्राने आपल्या मर्यादा, सीमा विस्ताराल्या आहेत. तंत्रज्ञानाचा योग्यं तो वापर, सादरीकरण व चित्रीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती— संगीताचे अनेक प्रयोग आणि महत्वाचे म्हणजे नाविण्यपूर्ण आशय—विषय यांच्या जोरावर मराठी सिनेमा ऑस्कर पर्यन्त जाऊन धडकला आहे. आज बहुतांश मराठी सिनेमा हाऊस फुल चा बोर्ड चित्रपटगृह इथली ओळख बघुन अर्धवट आहे. शाळा, कट्यार काळजात घुसली, नटरंग, काकस्पर्श, नटसम्राट इ. मराठी चित्रपटांनी जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे. फॅन्डी, सैराट, बबन, नाळ इ. चित्रपटांनी तर हिंदी चित्रपटांबरोबर आपला व्यवसायीक गल्ला जमा केला आहे. मुळात ज्या भूभागात, प्रदेशात हिंदी चित्रपट सृष्टि मात्र नावालाच उभी असल्याचे वास्तव आज बदलतांना दिसते आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांना आपण मराठी सिनेमा बनवावा किंवा त्यात भूमिका तरी करावी अशी मनोमन इच्छा तयार झाली आहे. ते तशा भावना अनेकदा उघडपणे बोलूनही दाखवतात. हाच ख—या अर्थाने मराठी सिनेमासाठी येऊ घातलेला सुवर्ण काळ आहे. पण फरक मात्र एक आहे, मराठी साहित्यकांनीही आपल्या पूर्वकालीन साहित्याकांची प्रतिभाशक्ती, वैविध्य व विषयाच्या अभिव्यक्तीचे अनेक पदर आणि पूर्वीच्या साहित्याचा बाज, समृद्ध आशयघनता ही कायम डोळयासमोर ठेवली पाहिजे, हे नव्याने सांगायला नको. वाचकांच्या मनाच्या ठाव घेणारे, नवा वाचक वर्ग निर्माण करणारे साहित्य पुन्ह पुन्ह तयार झाले तरच मराठी सिनेमालाही समृद्ध आशय गवसेल आणि तितकाच तोलामालाचा पटकथेचा चालतापट आपोआप निश्चितच हाती येईल. जागतिकीकरणाने काहीना बहरण्याचे दिवस आले तर काहींना करपण्याचे हे दोन्ही घटक साहित्याने मध्यवर्ती आणले तरच जागतिकीकरणाच्या रेटयाला सामुहिकपणे तोंड देता येईल आणि त्याचा कसल्याही वाईटाशिवाय स्वीकार करता येईल. त्यायोगे मराठी भाषा, मराठी सिनेमाचा या जागतिकीकरणाच्या भल्या बु—या काळातही व्यापक आकृतीबंध निर्माण होईल. “मराठी साहित्याची उंची वाढली पाहिजे, मराठी जीवनांच्या विविध परिघांना स्पर्श करण्यासाठी मराठी लेखकाचे अनुभव विश्व समृद्ध झाले पाहिजे. जागतिकी करणानंतर साहित्याचे विषय बदलत आहेत. तीव्र संघर्ष आणि जगण्याची विलक्षण गती यामुळे जीवनातील फरफट वाढत आहे. शतकाच्या पलीकडे जाऊन डोकावण्याचे सामर्थ्य ज्या साहित्यात, ज्या लेखकात असेल तेच साहित्य प्रवाहात टिकून राहिल.”<sup>2</sup> आणि “समाजात असलेल्या कला, साहित्य, चित्रपट किंवा कोणतेही इतर कला प्रकार घ्या; ते माणसाच्या भाव विश्वाचा आरसा असतात. हे कला प्रकार समाजाचं मन तयार करत असतात. प्रेरणा जागृत ठेवतात. समाजाचे संरक्षण आणि शहाणपण तपासत असतात. आपला मराठी समाज जर सर्जनशील आणि विवेकी घडावा असं वाटत असेल तर विविध कला आणि साहित्य याकडे विशेष लक्ष पुरवणे आपल्याला गरजेचे आहे.”<sup>3</sup> अशा प्रकारे साहित्य आणि

कलांचा समन्वय योग्य असा झाला तरच नव संस्कृती नावारूपाला येत अराते. यात आपलाही वाटा देण गरजेचं असते. म्हणून तर मराठी भाषक व मराठी रसिक म्हणून मराठी साहित्याला वाचक वर्ग य मराठी सिनेमाला प्रेक्षक वर्ग आपल्या रुपाने पुरवला गेला तरच वंगाली, तामिळी, राष्ट्रिय, वित्रपटांच्या वरोवरीला आपण जाऊ शकतो.

सातासमुद्रापार केलेल्या चित्रीकरण आणि जगभर मिळवलेली रकीन इथच न थांवता राष्ट्रिय, सिनेमाने जागतिक स्वरूप धारण करायला हवे. जसा काळ बदलेल तरं आपणही बदलेल वर कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच इंग्रजी साहित्यकृतीवर चित्रपट वनवलेली यादी लांबलचक आहे तशीच उंची मराठी साहित्य, सिनेमाने गाठावी बस ऐवढंच. बदालांच्या झापाटयाच्या काळात मन, समाज, खेडे, शहरे ही झापाटयाने बदलत आहेत. हे मराठी साहित्य, सिनेमाने लक्षात घेतले पाहिजे. मराठी सिनेमाने राष्ट्रिय कृतीचा आधार घेण हा नवा टेंड आहे तो रुजावा आणि पटकथा काराने तितकीच सजग, आशय संपन्न चित्रात्मकता निर्माण करावी. जागतिकीकरणाने तर सर्व खुलेच केलेले आहे. कोण त्याचा कितपत फायदा उचलते त्यावर पुढचा काळ आवलंबून असेल.

संदर्भ :-

1. पाटील राजेश – 143 ब्लॉगपोस्ट, मराठी माहिती – 19 फेब्रु. 2013
2. प्राध्यापक डॉ. दिलीप बिरुटे (पाहूणा संपादक दिवाळी मिसळ पाव विशेषांक 2018).
3. विवेकी समाजासाठी साहित्य आणि कला (900919).
4. जागतिकीकरण आणि मराठी भाषा

Assistant Professor  
JBSPM's Arts & Sci. College,  
Gadhi Tq. Gavai Dist. Beed